

May 01, 2021

BSE Limited National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Exchange Plaza

Dalal Street Bandra Kurla Complex

Mumbai – 400 001 Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: 542760 Symbol: SWSOLAR

Sub.: Newspaper publication regarding submission of Postal Ballot Notice to the

Members only through electronic means

Ref.: Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

("SEBI Listing Regulations")

Dear Sir/Ma'am,

Pursuant to the Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed the newspaper publication regarding submission of Postal Ballot Notice to the Members only through electronic means.

Request you to take the same on records.

Yours faithfully,

For Sterling and Wilson Solar Limited

Jagannadha Rao Ch. V. Company Secretary and Compliance Officer

Encl.: As above

Email: info@sterlingwilson.com | Website: www.sterlingandwilsonsolar.com

FINANCIAL EXPRESS

IMPORTANT

vvinist care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contants. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals adversing in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on advertisement in any manner whatsoever.



PGIM India Asset Management Private Limited

(Erstwhile DHFL Pramerica Asset Managers Private Limited)

4 - C Laxmi Towers, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 6159 3000. Fax: +91 22 6159 3100

CIN: U74900MH2008FTC187029 Toll Free No.: 1800 266 7446

Website: www.pgimindiamf.com

NOTICE [No. 04 of 2021-22]

Notice is hereby given that in accordance with Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulation 1996 read with SEBI Circular No. CIR/IMD/DF/21/2012 dated September 13, 2012 and SEBI (Mutual Funds) (Second Amendment) Regulations, 2012 vide Notification dated September 26, 2012 the unit holders of all the Scheme(s) of PGIM India Mutual Fund ('Fund') are requested to note that the Unaudited Half Yearly Financial Results of all the Scheme(s) of the Fund for the half year ended March 31, 2021, are hosted on the website www.pgimindiamf.com and www.amfiindia.com.

For PGIM India Asset Management Private Limited (Investment Manager for PGIM India Mutual Fund)

Place: Mumbai Date : April 30, 2021 **Authorized Signatory**

> MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



Zensar Technologies Limited

CIN No. L72200PN1963PLC012621

Registered Office: Zensar Knowledge Park, Plot # 4, MIDC, Kharadi, Off Nagar Road, Pune – 411014, Maharashtra, India Tel. No.: +91 20 6605 7500 Fax No.: +91 20 6605 7888 E-mail: investor@zensar.com | Website: www.zensar.com

Zensar reports 13.9% YoY growth in PAT for FY21

						(Rs. in Lakhs
			Quarter ended	Year Ended		
	Particulars	31-Mar-2021	31-Dec-2020	31-Mar-2020	31-Mar-2021	31-Mar-2020
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income	88,290	93,921	1,03,390	3,80,684	4,27,010
2	Profit before exceptional item and tax	12,214	13,459	9,901	48,204	37,579
	Exceptional Item (refer note 7)	(60)	4,023	0.00	(4,910)	
1	Net Profit / (Loss) before tax	12,154	17,482	9,901	43,294	37,579
5	Net Profit / (Loss) after tax (before share of non controlling interests)	9,063	13,917	7,200	30,698	27,160
5	Total Comprehensive Income (before share of non controlling interests)	10,502	11,391	6,952	30,336	27,336
	Equity Share Capital	4,512	4,509	4,508	4,512	4,500
3	Other equity (excluding Revaluation Reserve)	900	88	12	2,29,720	2,04,49
)	Earnings Per Share (Face value INR. 2 each) (not annualised):				0.0000000000000000000000000000000000000	50.400.00.000.00
	Before exceptional item	V5.770A2	2003037	5-10-10-10-1	2220-0200	2000-000
	a) Basic	3.94	4.33	3.08	15.49	11.69
	b) Diluted	3.91	4.27	3.04	15.34	11.5
	After exceptional item				178.82	1273
	a) Basic	3.92	6.12	3.08	13.31	11.6
	b) Diluted	3.88	6.03	3.04	13.18	11.5

Notes:

- The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on April 29, 2021
- Standalone Financial Information:

PRODUCTION A MADELLA	11	Quarter ended				
Particulars	31-Mar-2021	31-Dec-2020	31-Mar-2020	31-Mar-2021	31-Mar-2020	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited	
Revenue from Operations	34,788	34,873	35,299	1,36,178	1,37,030	
Profit before tax	9,779	10,263	9,491	37,318	30,410	
Net profit for the period	8,100	7,974	7,056	28,964	23,104	

- "During the year ended March 31, 2020, Company reversed contingent consideration payable on business combinations consummated in previous years amounting to INR 2,568 lakhs [USD 3.6 million] based on company's assessment, being no longer payable. This reversal was accounted under other income. During the quarter ended March 31, 2021, Group reversed contingent consideration payable on business combinations consummated in
- previous years amounting to INR 405 lakhs [USD 6 lakhs] based on company's assessment, being no longer payable." The term of the erstwhile Managing Director and the CEO of the Company ended on January 11, 2021, however his employment at Zensar Technologies Inc. US (100% subsidiary of Zensar Technologies Limited) was extended till February 12, 2021 to facilitate a smooth transition. The Company, post obtaining the necessary approvals (including shareholder's approval), has paid and accounted for the one time additional payment of USD 2.40 million to the erstwhile Managing Director and CEO during the guarter and year ended
- March 31, 2021. The Company continues to actively manage its business during COVID-19 pandemic and has not yet experienced significant changes on the business impact than estimated earlier. In assessing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of this pandemic, nothing has come to the attention of the Company through internal and external sources, which warrants a reassessment of carrying amounts of financial and non-financial assets on the expected future performance of
- the Company. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated quarterly financial results are available on stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website
- "During the quarter ended 30" September 2020, Zensar Group classified its Third Party Maintenance ('TPM') business housed in its subsidiaries, PSI Holding Group Inc, Zensar Technologies IM Inc and Zensar Technologies IM B.V. (collectively referred to as ""PSI Group" or "disposal group") as "Held for Sale" and impact pertaining to adjustment to the carrying amount and fair value less transaction cost associated to sell INR 11,052 lakhs and the reversal of deferred tax liability of INR 2,179 lakhs on account of this sale are disclosed as

On 19th October 2020, the Company signed an agreement (subject to certain closing conditions which included approval of shareholders) for sale of PSI Group for a consideration of USD 10 million receivable upfront (subject to working capital adjustment) and USD 5 million performance based deferred earnouts. On completion of the closing conditions on 2 December 2020, the differential impact has been disclosed as exceptional item, including the reclassification of balance in Foreign currency translation reserve to the Consolidated Statement of Profit and Loss amounting to gain of INR 3744 lakhs. Adjustment to consideration due to be finalized 75 days after the closing date have been adjusted in current quarter ended 31 March 2021, Further process of settlement to final amount between buyer and seller is in progress as per the SPA terms, any change thereon would be accounted once concluded.

The disposal group does not constitute a separate major component of the Zensar Group and therefore has not been classified as discontinued operations in the Consolidated Statement of Profit and Loss."

- "The Board of Directors in its meeting on January 21, 2021 declared an interim dividend of INR 1.20 per equity share. In addition, the Board of Directors in their meeting held on April 29, 2021 have recommended a final dividend of INR 2.40 per equity share,
- subject to the approval of shareholders." "Aquila Technology Corporation (Aquila) was acquired by Zensar Technologies Inc. as part of the group acquisition of PSI Holding Group
- Inc (PSI) in 2010. A service agreement between Aquila and a customer of Aquila required independence, separation of its operations and lack of interdependence of Aquila on its related affiliates/parent. Accordingly, this led to loss of control over Aquila for the Group as the Group has no ability to direct the relevant activities of and exercise control over Aquila. Therefore, Aquila is not considered as a subsidiary of the group within the definition prescribed under Ind AS 110 and hence not consolidated by the Group. For its investments in Aquila, Group accounts for the changes in fair value through other comprehensive income.
 - On 25 February 2021, Company signed an agreement for sale of its investment in Aquila for a consideration of USD 1.31 million receivable upfront (subject to working capital adjustment and novation of customer contracts) and an amount upto USD 0.60 million for performance based deferred earnouts. On completion of the closing conditions on 26 February 2021, the differential impact between estimated total consideration less cost to sell and carrying value of investment amounting to USD 0.38 million has been accounted under other comprehensive income. Further, adjustment to consideration is due to be finalized within 60 days after the closing date and adjustment if any would be accounted then."
- 10 Figures for the quarter ended March 31, 2021 and March 31, 2020 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and published year to date figures upto the third quarter of the respective financial year.



Mumbai

Scan this QR code to download Results for the Year ended 31" March, 2021

For and on behalf of the Board

Ajay Singh Bhutoria **CEO and Managing Director** DIN: 09013862

MIRAE ASSET Mutual Fund

NOTICE CUM ADDENDUM NO. AD/10/2021

Unaudited half-yearly financial results for the schemes of Mirae Asset Mutual Fund for the period ended March 31, 2021

Notice is hereby given that in line with Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 read with SEBI circular no. CIR/IMD/DF/21/ 2012 dated September 13, 2012, SEBI (Mutual Funds) (Second Amendment) Regulations, 2012 vide notification dated September 26, 2012 and SEBI Circular No. SEBI/ HO/IMD/DF3/CIR/P/2020/47 dated March 23, 2020, the Unaudited Half Yearly Financial Results for the half year ended March 31, 2021 is hosted on the website of the company i.e. www.miraeassetmf.co.in in a user friendly and downloadable format.

Investors are requested to take note of the same.

For and on behalf of the Board of Directors of MIRAE ASSET INVESTMENT MANAGERS (INDIA) PVT. LTD. (Asset Management Company for Mirae Asset Mutual Fund)

Place: Mumbai Date : April 30, 2021

AUTHORISED SIGNATORY

Place: Mumbai

Date: 1st May, 2021

MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited) (CIN: U65990MH2019PTC324625).

Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098. 2 1800 2090 777 (Toll free), 🖂 customercare@miraeasset.com 🕲 www.miraeassetmf.co.in

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



NOTICE

Half - Yearly Unaudited Financial results of the schemes of IDFC Mutual Fund

NOTICE is hereby given that in accordance with Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996, the Unaudited Financial Results of the schemes of IDFC Mutual Fund for the half-year ended March 31, 2021 has been hosted on the website of IDFC Mutual Fund viz. https://www.idfcmf.com. Investors can view or download the same from the website of the IDFC Mutual Fund.

Date: April 30, 2021

Sd/-

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.



Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor.relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE -

NOTICE is hereby given that the following certificate(s) issued by the Company are stated to have been lost or misplaced and Registered Holders thereof have applied for the issue

Name / Joint Names Shares Certificate Nos. Distinctive Nos.

				110111-10	110011-10
1	72577566	Bhaskar Damani	60	62513608-608	2211526415-474
	55.3736.575	100000000000000000000000000000000000000	120	66781015-015	6886123077-196
2	3507467	Dilip Jayantilal Shah	8	1017926-926	25377171-178
	Social Country of the	Smita Dilipkumar Shah	7	2189637-637	43288643-649
			5	3130605-605	49709803-807
			16	5036398-398	83017507-522
			16	6405883-883	135412403-418
			52	52392746-747	1219551002-053
			104	62330568-568	2194810374-477
3	39358921	Gita Parekh	1	12412863-863	255947462-462
		DOCUMENTS TO SEC	25	16046320-320	400905195-219
			26	62316951-951	2193611938-963
			52	66542737-737	6864108641-692
4	49361203	Madhavi Shailesh	5	56638834-834	395951590-594
	CONTRACTOR	Tamakuwala	5	56638834-834	395952985-989
		Shailesh Jashvantlal	50	56638835-835	395951540-589
	'	Tamakuwala	50	56638836-836	395952935-984
5	9483241	Maleka Mikdad	195000	STREET,	
	3,445,9530	Bhabrawala	200	5725396-396	105683709-908
		Mikdad S Bhabrawala	480	62651130-130	2222007926-405
6	107419627	Maqsudan Lal Jaggi	45	57537164-164	1595097450-494
	1011 0000000000000000000000000000000000	Saraj Ram Jaggi	45	62239800-800	2187940294-338
7	75098219	Mathurbhai M Patel	50	62322295-295	2194044794-843
	45.45.55.000A	Bhagabhai M Patel	100	66550595-595	6864689319-418
8	75163461	Mathurbhai M Patel	120	62322298-298	2194044924-043
	110000000000000000000000000000000000000	Bhagabhai M Patel	240	66550600-600	6864689609-848
9	9354808	Mikdad Soeabbhai			
		Bhabhrawala	80	62648593-593	2220628366-445
		Maleka M Bhabhrawala			
10	9483250	Mikdad Soeabbhai			
		Bhabrawala	400	5725397-397	105683909-308
		Maleka Mikdad	110000	200000000000000000000000000000000000000	
	35/38/33200	Bhabrawala	960	62648834-834	2220795826-785
11	4076222	Mukesh Harilal Shah	28	11273178-178	202562518-545
		Hansa Mukesh Shah	28	51167219-220	1172793297-324
		1.500000-0000000000000000000000000000000	56	62415431-431	2203402341-396
12	36480211	Prem Lohia	32	52346248-249	1218617496-527
	1,700,000,000	Ramprasad Lohia	64	62335625-625	2195249690-753
13	27174213	Pulin Kumar Deka	20	3442093-093	52051159-178
	200	Sulekha Das	9	6854664-664	142036134-142
			29	52876758-759	1240977946-974
			100.00	48488888 888	

	200	Sulekha Das	9	6854664-664	142036134-142
		1 NO. 1000 CO. 00 CO. 0	29	52876758-759	1240977946-974
			58	62605223-223	2218449406-463
4	16584657	R L Punjabi K L Punjabi	212	66799998-998	6887559829-040
5	71056082	Rajesh Kumar	30	16718849-850	467843610-639
-		100	30	52943530-531	1241979340-369
			60	62286393-393	2191368529-588
			120	66498686-686	6860982182-301
6	108248320	Rekha Chouhan	36	58128197-197	1612391521-556
	100210020	rtenna Grioanan	72	66758695-695	6884427026-097
7	119563766	Rekha Singh	27	57831508-508	1603833753-779
	111000100	Arun Kumar Singh	27	62535512-512	2213182546-572
	'		54	66807439-439	6888338240-293
8	60256136	Sanchit Chopra	6	12343048-048	255661491-496
ं	200000000000000000000000000000000000000	0.0000000000000000000000000000000000000	- 1	14055209-209	330974413-413
			7	50616858-858	1161037299-305
			14	61840351-351	2180435996-009
			28	66439051-051	6856415401-428
b	72065867	Saroj Rani Jaggi	30	14790867-868	394592970-999
•	72003007	Maqsudan Lall Jaggi	30	52902872-873	1241369470-499
0	27926223	Satyanarayan Lohia	40	3538598-599	53981259-298
e	27.720223	Satyanarayan Lonia.	50	10601909-909	189493141-190
			55	16372502-503	407154785-839
			145	53951745-748	1267217052-196
			45	58467142-142	1625221847-891
1	10516013	Carina Dilitata anno Shah	14	2371490-490	45551702-715
	10516013	Smita Dilipkumar Shah			
	64401246	Kantaben Jayantilal Shah Sri R Mazumdar	56	62330712-712	2194825763-818
2	64401246	Sri K Mazumdar	18	58419132-132	1623289748-765
			38	62592430-430	2217650119-156
	255 40740		76	66877356-356	6894110924-999
3	35540768	Sunil B Kedia	20	4590765-765	75024599-618
			5	7642848-848	148312774-778
			10	10312962-962	184885692-701
			35	51248571-572	1174023943-977
			70	62377294-294	2198665895-964
100	12022224	E WELL WEST	140	66625771-771	6870592275-414
4	4797931		5	732324-324	18045789-793
		Usha Surendra Shah	9	1119488-488	26547068-078
			14	2257890-890	44312453-466
			5	3198821-821	50111123-127
			24	5144998-999	84647547-570
į.	141131313233	2007 (2000)	25	6488518-518	136680036-060
5	36246791	Surinder Singh	32	10629314-314	189999203-234
			32	53182358-359	1245566924-955
			36	58343912-912	1620098446-481
	9019750809565	SE DESIGN NAMED OF	100	66455022-022	6857716443-542
6	35979247	Umesh Popatlal Patel	20	4652749-749	76264279-298
		Popatial M Patel	9	7680198-198	148632576-584
		Gunvanti P Patel	70	11741209-210	214494310-379
			7	12665325-325	256967214-220
			2	13958059-060	330166946-947
			108	0.555077 1397 SECTION 1	1182517640-747
			216	62429742-742	2204817076-291
7	12790261	Usha Kukreja Deepak Kukreja	84	66432047-047	6855674894-977
8	113030090	Vinod G Chaudhari	45	58064480-480	1610534942-986
	113030070	THOU & CHAUGHAIT	45	62345806-806	2196045452-496
9	72215982	Vinodbhai Chaudhari	30	16219298-299	404583405-434
	72213702	THOUGHAI CHAUGHAIT	30	52981520-521	1242549190-219
0	113421811	Yogeshbhai Parbhubhai	30	32701320-321	12-12-17-170-217
e C	113721011	Patel	45	58091042-042	1611298727-771
		Material Reservoir Control of the Co			

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has I have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrars and Transfer Agents viz. "KFin Technologies Private Limited", Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

6332

Vaishaliben Yogeshbhai

Total

for Reliance Industries Limited

90 66613228-228

6869401155-244

Place: Mumbai

Date: April 30, 2021

Place: Mumbai Savithri Parekh Date: April 30, 2021

Joint Company Secretary and Compliance Officer



INDIAN INSTITUTE OF **TECHNOLOGY GUWAHATI** Guwahati-781039, Assam

NIQ No. IITG/RND/CLE/P/VK/13/21-22/T25,

Sealed NIQ is invited from Indian firms for "Fully Automated Injection Molding Machine"

Dtd. 30-04-21

For Details: www.iitg.ac.in/home/tender/19 AR(R&D)

Onesource Julius Venture Ltd J J Manor, 2nd Floor, No. 146, Rukmani akshmipathy Road, Egmore Chennai - 600 008. CIN: L74900TN1994PLC097983 T: (91) - 044 - 4213 4343 F: (91) - 044 - 4213 4333

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29(1)(a) of the SEBI (LODR) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company will be held at the registered office of the Company on Monday, 10th day of May, 2021 at 04.00 PM., to consider, approve and take on record, inter-alia, the Audited Financia Statements of the Company for the Quarter and ear ended 31st March, 2021 among other items

W: www.osivl.com, E: cs@osivl.com

By Order of the Board For Onesource Ideas Venture Limited Fathima Jalal

Place: Chennai DIN: 00479516 **Managing Director** Date: 30th April 2021

ADF Foods Limited

CIN: L15400GJ1990PLC014265

Regd. Office: 83/86 GIDC Industrial Estate, Nadiad 387001, Gujarat Tel.: 0268-2551381/2 Fax.: 0268-2565068; E-mail: co secretary@adf-foods.com; website: www.adf-foods.com

NOTICE

Notice is hereby given that the Company has received request relating to transfer of shares in physical mode in terms of SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/DOS3/CIR/P/2018/139 dated November 6, 2018 as given below:

Folio No.	Share Certificate Nos.	Distinctive Nos.	Name of the Transferor	No. of shares	Name of the proposed Transferee
M012275	0117856	09289301 - 09289400	Mundkur Madhavaraya Prabhu Mundkur Radha M. Prabhu	100	William D'Souza

In case any person has any claims/ objection(s) for the transfer of such shares in favour of the above stated applicant, he/she/they should lodge their claim(s)/ objection within 30 days of the date of this notice with the Company Secretary of the Company or its Registrar and Share Transfer Agent (RTA) - M/s. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. If within the stipulated period of 30 days, no claim/ objection is received by the Company or its RTA, in respect of the said shares, the Company shall proceed with the transfer of the above shares in the name of the respective Transferee.

> For ADF Foods Ltd. Shalaka S. Ovalekar Company Secretary

STERLING & WILSON

STERLING AND WILSON SOLAR LIMITED An Associate of Shapoorji Pallonji Group

Registered Office: Universal Majestic, 9th Floor, P. L. Lokhande Marg, Chembur (W), Mumbai - 400 043 | Phone: (91-22) 25485300 | Fax: (91-22) 25485331 CIN: L74999MH2017PLC292281 | Email: info@sterlingwilson.com Website: www.sterlingandwilsonsolar.com

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given that Sterling and Wilson Solar Limited ("the Company") is seeking approval from its Members through the process of Postal Ballot for passing Special Resolutions for the businesses as set out in the Notice of Postal Ballot by way of remote e-voting. In view of the continuing outbreak of COVID-19 pandemic and in order to ensure the social distancing norms by the Corporates while complying with the applicable provisions of the Companies Act, 2013, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has issued Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020 and Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020 and General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 ("MCA Circulars") permitting the Corporates to seek approval from the Members by way of e-voting.

In compliance with Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules"), the MCA Circulars and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Company has sent the Notice of Postal Ballot along with the explanatory statement ("Notice") only through electronic mode (i.e. e-mail) on Friday, April 30, 2021 to those Members whose e-mail addresses were registered with the Depository Participant(s)/ the Company as on the cut-off date i.e. Friday, April 23, 2021.

Members may also note that the Notice is also available on the Company's website at www.sterlingandwilsonsolar.com, on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") (agency for providing the remote evoting facility) at www.evoting.nsdl.com. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their votes electronically i.e. through remote evoting on the resolutions set forth in the Notice. The procedure and details to cast vote using the remote e-voting system of NSDL has been provided in the Notice. In compliance with the MCA Circulars, the communication of assent/ dissent of the Members would only take place through remote e-voting system and physical postal ballot form & pre-paid business envelop will not be sent to the Members for this Postal Ballot.

The remote e-voting period commences on Saturday, May 01, 2021 at 09:00 a.m. IST and ends on Sunday, May 30, 2021 at 05:00 p.m. IST. During this period, Members of the Company, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for voting after Sunday, May 30, 2021 at 05:00 p.m. IST. Only those Members whose name appears on the Register of Members/ List of Beneficial Owners as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently. The Board of Directors of the Company have appointed Mr. Manish Ghia, Partner of M/s. Manish Ghia & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer ("Scrutinizer") for conducting the postal ballot remote evoting process in a fair and transparent manner. The Scrutinizer shall after completion of his scrutiny of the remote e-voting, submit his report to the Chairman or any other person authorized by him, who will declare the results of voting by Postal Ballot on or before Tuesday, June 01, 2021. The said results will also be available on the Company's website at www.sterlingandwilsonsolar.com and on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by e-mail at evoting@nsdl.co.in or call on.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or contact the Company by e-mail at ir@sterlingwilson.com.

This newspaper communication is available on website of the Company i.e. at www.sterlingandwilsonsolar.com, on the website of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

For Sterling and Wilson Solar Limited

Jagannadha Rao Ch. V. Company Secretary and Compliance Officer

financialexp.epapr.in

Date: 29th April, 2021

ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड

नौंदणीकृत कार्यालय: अंजनेय सीएचएस लिमिटेड, ऑर्चर्ड ॲव्हेन्य, हिरानंदानी फाऊंडेशन रुकूल समोर, पवई, मुंबई-४०० ०७६ कॉपॅरिट कार्यालय: बी-७२/७२ए, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, रोड नं. ३३, कामगार हॉस्पिटल रोड, ठाणे-४०० ६०४

कोन: +९१-२२-३३४० ०५००, +९१-२२-७१२३ ०५००। फॅक्स +९१-२२-३३४० ०५९९ वेबसाईट: www.dmartindia.com । ई-मेल आयडी: investorrelations@dmartindia.com CIN: L51900MH2000PLC126473

सेबीच्या (लिस्टिंग दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) अघिनियम २०१५ चा अधिनियम २९ सोबत वाचले जाजारे अधिनियम ४७ यांअन्वये, याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संधालक मंडळाची सभा शनिवार, दिनांक ०८ मे, २०२१ रोजी इतर बाबींबरोबरच ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीच्या आणि वित्तीय वर्षासाठीच्या लेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रीकृत वित्तीय ताळेबंदांवर विचार विनिमय करून त्यास मंजुरी देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. सदर सूचना कंपनी वेबसाईट www.dmartindia.com, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com आणि नेंशनल स्टॉक एक्सबेंज ऑफ इंडिया लिमिटेड वेबसाईट www.nseindia.com वर उपलब्ध आहे. ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड करिता

स्थळ: मृंबई

दिनांक : ३०.०४.२०२१

श्रीमती आशु गुप्ता कंपनी सेकेटरी

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही गाव पिंपलास, तलाठी साजा वेहेले, तालुका भिवंडी आणि जिल्हा ठाणे, नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप-जिल्हा भिवंडी च्या सर्व्हे क्र. ५८, हिस्सा क्र. २ आणि सर्व्हे क्र. ५७, हिस्सा क्र. १० वर बांधकामित ठोस पुनरावृत्ती बिल्डिंग क्र एफ-४ च्या दसऱ्या मजल्यावरील यनिट क्र. २०४. मोजमापित २४०० चौ.फट चटई क्षेत्रासाठी (सदर परिसर) सौ. चंदा खुशालचंद गंगान, त्यांचे वारस, निष्पादक आणि कायदेशीर प्रतिनिधी आणि श्री. किशोर खुशालचंद गंगान यांचे नामाधिकार तपासत आहेत.

सर्व व्यक्तींना सदर परिसर किंवा त्यावरील कोणत्याही भागामध्ये कोणताही हितसंबंधाचा दावा जसे की, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, गहाण, प्रभार, धारणाधिकार, विश्वस्त, ताबा, स्विधाधिकार, जप्ती किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर ज्ञात लिखित त्यावरील कागदोपत्री प्राव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना payal@anblegal.com येथे या तारखेपासून १४(चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्तींचे दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित समजण्यात येतील. दिनांक ०१ मे. २०२१

> एएनबी लिगल पायल पारिख भागीदार

RELIANCE CAPITAL

NOTICE, pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, May 8, 2021, inter-alia, to consider and approve Company's Audited Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2021.

For Reliance Capital Limited

Company Secretary & Compliance Officer

Date: April 30, 2021 Place: Mumbai

Reliance Capital Limited

CIN: L65910MH1986PLC165645

Regd. Office: Kamala Mills Compound, Trade World,

B Wing, 7th Floor, S. B. Marg, Mumbai 400 013 Tel.: +91 22 4158 4000, Fax: +91 22 2490 5125

E-mail: rcl.investor@relianceada.com, Website: www.reliancecapital.co.in



नोंदणीकृत कार्यालय: युनिव्हर्सल मेंजेस्टिक, ९ वा मजला, पी. एल. लोखंडे मार्ग, चेंबूर (पश्चिम) मुंबई - ४०००४३ । दुरध्वनी क्र.: (९१-२२) २५४८५३०० । फॅक्स: (९१-२२) २५४८५३३१ CIN: L74999MH2017PLC292281 । इमेल: info@sterlingwilson.com

> वेबसाईट: www.sterlingandwilsonsolar.com टपाली मतदानाची सूचना

येथे **सचना** देण्यात येत आहे की स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेड ('कंपनी') आपल्या सभासदांकडून टपाली मतदान प्रक्रियेद्वारे टपाली मतदानाच्या सूचनेत नमूद केलेल्या कामकाजाकरिता विशेष ठरावांच्या मंजुरीसाठी दुरस्थ इ–मतदानाच्या माध्यमातून अनुमती मागत आहे. कोविड-१९ महामारीचा वाढता उद्रेक लक्षात घेऊन कंपनी कायदा, २०१३ मधील सर्व लागू तरतुर्दीचे अनुपालन करताना कंपनींद्वारे व्यापकरित्या सामाजिक अंतराचे नियम सुनिश्चित करण्यासाठी कोंपॉरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे ('एमसीए') वितरीत दिनांक ५ मे, २०२० रोजीचे परिपत्रक क्र २०/२०२० सहवाचिता दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे परिपत्रक क्र १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजीचे परिपत्रक क्र १७/२०२०, दिनांक १५ जून, २०२० रोजीचे साधारण परिपत्रक क्र २२/२०२०, दिनांक २८ सप्टेंबर, २०२० रोजीचे साधारण परिपत्रक क्र ३३/२०२० आणि दिनांक ३१ डिसेंबर, २०२० रोजीचे साधारण परिपत्रक क्र. ३९/२०२० ('एमसीए परिपत्रके') यांद्रारे कंपनींना इ-मतदानाच्या माध्यमातून सभासदांची मंजुरी घेण्याची अनुमती देण्यात

कंपनी कायदा, २०१३ च्या ('कायदा') कलम ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ मधील ('नियमावली') नियम २० व २२, एमसीए परिपत्रके आणि भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सूचिबद्धता बंधने आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ ('सेबी सूचिबद्धता अधिनियम') यांच्या अनुपालनार्थ कंपनीने **शुक्रवार,** दिनांक ३० एप्रिल, २०२१ रोजी स्पष्टीकरणात्मक विधानांसहित टपाली मतदान सूचना ('सूचना') अशा **सभासदांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून** (म्हणजेच इमेल द्वारे) पाठविली आहे ज्यांचे इमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टीसिपंट(स)कडे / कंपनीकडे शुक्रवार, दिनांक २३ एप्रिल, २०२१ या निर्णायक तारखेस नोंदविलेले आहेत.

सभासदांनी कृपया याची नोंद घ्यावी की ही सूचना कंपनीची वेबसाईट www.sterlingandwilsonsolar.com येथे तसेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या ('एनएसडीएल') (दूरस्थ इ-मतदान सुविधा पुरवणारी संस्था) www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. जी व्यक्ती निर्णायक तारखेस कंपनीची सभासद नसेल तिने ही सूचना केवळ माहिती हेत्साठी आहे असे समजावे.

कायदा कलम १०८ मधील तरतुदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियमावली, २०१४ चा नियम २० आणि सेबी सूचिबद्धता अधिनियमचा अधिनियम ४४ यांअन्वये, सभासदांना सूचनेमधील सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची म्हणजेच दुरस्थ इ-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यास कंपनीला आनंद होत आहे. एनएसडीएलच्या दुरस्थ इ-मतदान यंत्रणेद्वारे मतदानाची प्रक्रिया व तपशील सूचनेत नमूद करण्यात आले आहेत. एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनार्थ सभासदांची सहमती / असहमती यांविषयी केवळ दूरस्थ इ-मतदानाच्या माध्यमातूनच संवाद करण्यात येईल आणि या टपाली मतदानासाठी टपाली मतदान अर्जाची प्रत्यक्ष प्रत आणि प्रीपेड व्यावसायिक लिफाफा सभासदांना पाठवण्यात येणार नाही.

दुरस्थ इ-मतदानाचा कालावधी शनिवार, दिनांक १ मे, २०२१ रोजी भाप्रवेनुसार सकाळी ९.०० वाजता सुरु होईल आणि रविवार, दिनांक ३० मे, २०२१ रोजी भाप्रवेनुसार सायंकाळी ५.०० वाजता समाप्त होईल. या कालावधीत सभासद इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले मत देऊ शकतात. रविवार, दिनांक ३० मे, २०२१ भाप्रवेनुसार सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर दुरस्थ इ-मतदान यंत्रणा एनएसडीएलद्वारे मतदानासाठी निःसमर्थ केली जाईल. ज्या सभासदांचे नाव निर्णायक तारखेस सभासद नोंदवहीत / लाभार्थी मालक नोंदवहीत नोंदविलेले असेल केवळ असेच सभासद दूरस्थ इ-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील. सभासदाने ठरावावर एकदा आपले मत दिल्यावर त्यात नंतर बदल करता येणार नाही. टपाली मतदान दरस्थ इ-मतदानाची प्रक्रिया न्याय्य व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने मेसर्स मनीष घिया अँड असोसिएटसचे भागीदार श्री मनीष घिया, प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव यांची परिनिरीक्षक ('परिनिरीक्षक') म्हणून नियुक्ती केली आहे. दूरस्थ इ-मतदानाची छाननी पूर्ण केल्यानंतर परिनिरीक्षक त्यांचा अहवाल अध्यक्ष किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीकडे सादर करतील, जी **मंगळवार, दिनांक १ जून, २०२१** या दिवशी किंवा त्यापूर्वी टपाली मतदानाद्वारे पार पडलेल्या मतदानाचा निकाल जाहीर करेल. उक्त निकाल कंपनीची वेबसाईट www.sterlingandwilsonsolar.com येथे तसेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नेंशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल.

कोणत्याही शंका असल्यास सभासद सभासदांसाठी असलेले नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि https://www.evoting.nsdl.com वरील डाऊनलोड विभागात सभासदांसाठी उपलब्ध असलेल्या इ-मतदान वापरकर्ते मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकता किंवा एनएसडीएलशी evoting@nsdl.co.in येथे इमेल द्वारे किंवा १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क साधू शकतात किंवा कंपनीशी ir@sterlingwilson.com या ठिकाणी इमेल द्वारे संपर्क साधु शकतात.

हे वृत्तपत्र संज्ञापन कंपनीच्या <u>www.sterlingandwilsonsolar.com</u> वेबसाईटवर तसेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com या स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

स्थळ: मुंबई

epaper freepress journal in

स्टर्लिंग अँड विल्सन सोलर लिमिटेड करिता स्वाक्षरी/-जगन्नाधा राव सीएच.व्ही.

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

AICICI PRUDENTIAL MUTUAL FUND _ TARAKKI KAREINI

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001 Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Mutual Fund (the Fund) Half-Yearly Unaudited Financial Results of the schemes of the Fund

NOTICE is hereby given that the unaudited financial results (the results) of the schemes of the Fund for the half-year ended March 31, 2021 have been hosted on the website of ICICI Prudential Asset Management Company Limited (the AMC) viz. www.icicipruamc.com, in accordance with Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996.

Investors may accordingly view/download the results from the website of the AMC.

Place: Mumbai Date: April 30, 2021

Authorised Signatory

For ICICI Prudential Asset Management Company Limited

No. 002/05/2021

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

ठाणे भारत सहकारी बँक लि. (शेड्युल्ड बँक) प्रशासकीय कार्यालय :- वसुली विभाग, तळ मजला, रिमझीम प्रिमाईसेस, ब्रॉम्हण विद्यालय समोर, विष्णु नगर, नौपाडा, ठाणे (प.) ४०० ६०२ दूरध्वनी क्र. २५३७१०२८ (२०१/२०२) E-Mail:- tbsbl.recovery@tbsbl.com

स्थावर मिळकोतीची लिलाव विक्री

सेक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन् ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंन्ट ऑफ सिक्युरीटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) प्रमाणे ठाणे भारत सहकारी बँक लि. च्या प्राधिकृत अधिकारी यांच्या प्रत्यक्ष ताब्यात असलेल्या खालील सदिनकेच्या 'जसे आहे जेथे आहे तत्वाने"व 'जसे आहे जे आहे तत्वाने" खरेदी करण्यासाठी जनता/ इच्छुक बोलीदार यांच्याकडून मोहरबंद प्रस्ताव / निविदा मागविण्यात येत आहे.

- 11	स्थापर मता/ । मळकाताच पणम	राखायाकमत	इसारा अनामत	ामळकता वा	ानापदा	कजदार	यकात कर्ण स्वकम	1
		(रुपयात)	रक्कम	तपासणी	उघडण्याची	गहाणदाराचे नाव	३०/११/२०१८	ı
			(रुपयात)		तारीख व वेळ		रोजी	ı
1	प्लॉट नं. १९, क्षेत्रफळ २५५.५८ चौ. मि. बंगला	२२,००,०००.००	२,२०,०००.००	१९/०५/२०२१	०२/०६/२०२१		रु. ३०,९१,६६१/-	ı
	नं. १/बी, श्रेत्रफळ १०६.८८चौ. मि., प्लॉट व			रोजी	रोजी स. ११:३०	लॉजिस्टीक आणि	अधिक व्याज	ı
	जमिन गट नं. २०३ए, २०४, २०५, २१५ए,			स. १२.३० ते	वा.	एक्सप्रेस सर्व्हीस प्रा. लि. (द्वारा: -	०१/१२/२०१८	ı
	२१५बी, २४५ व २४६(पी), बंगला स्कीम			दु. २:०० वा.		संचालक)	पासुन	ı
	विश्वामृत टाऊनशिप, मौजे घोरले, ता. मुरबाड, जि.					श्री. मोहम्मद अब्दुल हकीम		ı
	ठाण, मालक श्री. मोहम्मद अब्दुल हकीम					श्री. मोहम्मद अब्दुल		ı
						वसीम		ı
						श्री. मोहम्मद अब्दुल		ı
						नदीम (००७-२४४२-२)		
		E 8	8 8		10	, , , , , ,	1	1

१. उक्त मालमत्ता हस्तांतरीत करण्याचा संपूर्ण खर्च तसेच मुद्रांक शुल्क, नोंदणी फी व भविष्यात येणारा इतर खर्च खरेदीदाराने अदा करावयाचे आहेत आणि विक्री प्रमाणपत्र केवळ यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल. २. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व निविदा फेटाळण्याची आणि/ किंवा निविदा उघडण्याची आणि/ किंवा विक्री निश्चितीची तारीख आणि वेळ पुढे ढकलण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी राखून ठेवले आहेत. ३. गहाणदार/कर्जदार संभाव्य बोलीदार/प्रस्तावकर्त्यांना आणू शकतात आ दि. ०२/०६/२०२१ रोजी स. ११:३०वा. प्रस्ताव उघडण्याच्यावेळी हजर देखील राहू शकतात. ४. बोलीदार/प्रस्तावकर्त्यांनी मिळकतीची पाहणी करून घ्यावी. ५. यशस्वी बोलीदार/प्रस्तावकर्त्यांनी इसारा रक्कम रु. २,२०,०००.०० निवेदासोबत व राखीव किंमतीच्या १५ टक्के रु. ३,३०,०००.०० यशस्वी बोलीच्या दिवशी जमा करावी. ६. जर यशस्वी बोलीदारांनी प्रस्ताव उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसांत उर्वरीत बोली रक्कम प्रदान करण्यास कसूर केली तर जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल. ७. "राखीव किंमती" खालील प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. ८. इच्छक बोलीदारांनी बोली अर्ज कार्यालयीन वेळेत प्राप्त करावेत व दि. ०१/०६/२०२१ रोजी सायं. ५.०० वा. पर्यत वरील पत्त्यावर इसारा रक्कमेच्या डी.डी. सह आपल्या मोहोरबंद निविदा / बोली जमा कराव्यात. ९. याद्वारे कर्जदार/गहाणवटदारांना लिलावासाठी ठरविलेल्या तारखेपूर्वी उपरोक्त रक्कम प्रदान करण्याकरीता सूचना देण्यात येते, कसूर केल्यास मिळकतीची विक्री केली जाईल आणि शिल्लक थकबाकी असल्यास त्यांच्याकडून व्याज, खर्च आणि इतर

दिनांक:- ३०/०४/२०२१

प्राधिकृत अधिकारी ठाणे भारत सहकारी बँक लि.,

ICICI PRUDENTIAL MUTUAL FUND

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Email id: enquiry@icicipruamc.com

Notice-cum-addendum to Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of select schemes and Statement of Additional Information (SAI) of ICICI Prudential Mutual Fund (the Fund)

Notice is hereby given that the below mentioned fund managers shall manage the schemes with immediate effect:

Name of the Scheme	Existing Fund Manager(s)	Proposed Fund Manager(s)
ICICI Prudential Equity & Debt Fund	 Mr. Sankaran Naren Mr. Mittul Kalawadia Mr. Manish Banthia Mr. Nikhil Kabra 	 Mr. Sankaran Naren Mr. Mittul Kalawadia Mr. Manish Banthia Mr. Nikhil Kabra Ms. Sri Sharma (for derivatives transactions)
ICICI Prudential Multi-Asset Fund	 Mr. Sankaran Naren Mr. Ihab Dalwai Mr. Anuj Tagra Mr. Rakesh Patil (for ETCDs) 	 Mr. Sankaran Naren Mr. Ihab Dalwai Mr. Anuj Tagra Mr. Rakesh Patil (for ETCDs) Ms. Sri Sharma (for derivatives transactions)
ICICI Prudential Balanced Advantage Fund	 Mr. Sankaran Naren Mr. Rajat Chandak Mr. Ihab Dalwai Mr. Manish Banthia Mr. Ritesh Lunawat 	 Mr. Sankaran Naren Mr. Rajat Chandak Mr. Ihab Dalwai Mr. Manish Banthia Mr. Ritesh Lunawat Ms. Sri Sharma (for derivatives transactions)
ICICI Prudential Equity Savings Fund	 Mr. Kayzad Eghlim Mr. Dharmesh Kakkad Mr. Manish Banthia Mr. Ritesh Lunawat 	 Mr. Kayzad Eghlim Mr. Dharmesh Kakkad Mr. Manish Banthia Mr. Ritesh Lunawat Ms. Sri Sharma (for derivatives transactions)

For details of Fund Managers, investors may please refer Statement of Additional Information available on the AMC's website viz. www.icicipruamc.com

Investors are requested to note that Ms. Priyanka Khandelwal will continue to be the dedicated Fund Manager for managing overseas investments of the schemes of the Fund which have a mandate to invest in overseas securities.

Investors are requested to take a note of the above.

All the other provisions of the SIDs / KIMs / SAI / addenda of the schemes except as specifically modified herein above remain unchanged.

This Notice-cum-addendum forms an integral part of the SIDs / KIMs / SAI / addenda of the schemes, as amended from time to time.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: April 30, 2021 Authorised Signatory No. 001/05/2021

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id

and mobile number to support paper-less communications. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



वि.का. - मुंबई

सरफेसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना सदर मागणी सूचना ही सदर सूचनेपासून ६० दिवसात त्यांच्या हमीने त्यांना मंजुर केलेल्या पत सुविधेकरिता थकबाकी रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमद कर्जदार/हमीदारांन बोलाविण्यासाठी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४ सन २००२) च्या कलम १३(२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ३ अन्वये याद्वारे देण्यात येते आहे. जर तुम्ही ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सदर सूचनेनुसार खालील नमूद रकमेसह पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय इ. बँकेला चुकते करण्यास कसूर केल्यास बँक सदर ॲक्टच्या इतर प्रयोज्य तरतुदीन्वये आणि कलम १३ च्या पोटकलम (४) अन्वये तपशिल दिलेल्या सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करेल. तुम्हाला ही सुद्धा सूचना देण्यात येते की कलम १३ च्या पोटकलम १३ नुसार तुम्ही बँकेची लेखी सहमती प्राप्त केल्याशिवाय खालील तपशिल दिलेली तारण मत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतर करू शकत नाही. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतदीकडे वेधण्यात येत आहे. थकबाकी रकमेसह खाते आणि तारण मत्तेचा तपशिल खाली टिलेला आहे.

कर्जदार आणि हमीदाराचे नाव	गहाण मिळकतीचे	थकबाकी रक्कम +	एनपीएची तारीख
	वर्णन	त्यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च	मागणी सूचनेची तारीख
?. निर्मल लाईफस्टाईल लि.	दुकान क्र. १६, १८, ४२, ४३, ४४, ४५, ४८, ४९, ५०, ५१, लोअर	रू. १०१७३२३६६ +	एनपीए च्या घोषणेची
कर्जदार)	तळमजला, एव्हिअर, निर्मल गॅलेक्सी कमर्शियल, एलबीएस मार्ग, मुलुंड प.	व्याज आणि	तारीख:- ३१-०३-२०२
रे. श्री. धर्मेश जैन (संचालक-हमीदार)	दुकान क्र. ४, ५, ६, २३, २९, ३५, तळमजला, कार्यालय क्र. २०१,	इतर खर्च	३१.१०.२०२० रोजी पास
 श्री. राजीव जैन (संचालक- 	२०८बी, २रा मजला, कार्यालय क्र. ५०३, ५०४, ५०६, इस्टासी, सिटी ऑफ	+	मागणी सूचना तारीख:
स्मीदार)	जॉय कॉम्पेक्स, एकस्टसी कंपाऊंड, स्टेशन रोड, मुलुंड प., मुंबई ४०००८०.		१७-०४-२०२१
. मे. वेक्रम इंडस्ट्रिज (कर्जदार)	रॉ हाऊस क्र. ए/१०१, गृप क्र. ॥, सेक्टर ४, गाव एरोली, नवी मुंबई	रू. २८२८५२३.२५/-	एनपीए च्या घोषणेची
 श्री. बलविंदर सिंग (कर्जदार) 	४००७०८.	+ व्याज आणि	तारीख:- ३१-०३-२०२
. सौ. राजवंत कौर बलविंदर सिंग		इतर खर्च	३१.१०.२०२० रोजी पास
हमीदार)		1	मागणी सूचना तारीख:
			04-08-2028
<mark>देनांक :</mark> ३०.०४.२०२१ । ठिकाण : भ	। रहप	प्राधिकृत अधि	कारी , पंजाब ॲण्ड सिंद ब ँ

	सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲ कर्जदारांचे नांव			
अनु.	·	गहाण मालमत्तेचा तपशिल	एनपीए दिनांक	थिकत रक्कम (स
क्र.	(अ)	(ৱ)	(क)	(ड)
1	कर्ज खाता क्र.	संपत्ति नं.1	25.03.2021	रू.1,20,31,707.6
	HLLAVSH00468420	फ्लॅट नं.401, चौथा मजला, नमस्कार		(रूपये एक करोड व
	1.नयनीत नितेश विकम	अपार्टमेंट, नमस्कार सीएचएसएल, एडुजी		लाख एकतीस हजा
	(प्रोप्राइटर)	रोड, गौतम सागर इमारत समोर, चराई, ठाणे		सातशे सात आणि त्रे
	2. हीना नितेश विकम	(पश्चिम),ठाणे- 400601, महाराष्ट्र		पैसे मात्र) 25.03.2 (
	3. जयेश खिमजी विकम	संपत्ति नं.2		या तारखेस
		फ्लॅट नं.403, चौथा मजला, नमस्कार		
		अपार्टमेंट, नमस्कार सीएचएसएल, एडुजी		
		रोड, गौतम सागर इमारत समोर, चराई, ठाणे		
		(पश्चिम),ठाणे- 400601, महाराष्ट्र		-
2	कर्ज खाता क्र.	एच-नं.2838/के-4, अगाकोलनी,	31.03.2021	रू.21,82,109.86
	HLLAKHP00466220	जवाहरनगर, मंगलवार पेठ,		(रूपये एकवीस ला
	1.जावेद मोहम्मद जाकरिया फुलवाले उर्फ	कोल्हापुर - 416012, महाराष्ट्र		बयाऐंशी हजार एकः
	फुलवाले जावेद एम उर्फ महमद जावेद महमद			नऊ आणि सहाऐंशी
	जाकरिया फुलवले			मात्र) 31.03.2021
	2. महामाजीम मोहमद जिक्रया फुलवाले उर्फ			तारखेस
	महमद अजीम महमद जिक्रया फुलवाले			

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकांनुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड "मध्ये दर्शविल्याप्रमाणे थिकत रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणुन प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सुचीत करीत आहेत.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थिकत रकमे सह आजपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरत्दीं अनव्ये ''कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत मिळवण्यास पात्र नसेल.

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्य व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

स्थळ: पुणे/कोल्हापुर कृते इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी

भारत सरकार (वित्त मंत्रालय आणि आर्थिक सेवा विभाग) मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र.।

एमटीएनएल बिल्डिंग, २ रा मजला, टेलिफोन भवन, कोलाबा मार्केट, कोलाबा, मुंबई - ४००००५ हस्तांतरिती वसुली कार्यवाही क्र. ८५५ सन २०१६ (डीआरटी -II- वसुली कार्यवाही क्र. ५३६ सन २००४)

आयएफसीआय लि. आणि अन्य विरुद्ध

बसंत अलॉय स्टील लिमिटेड चे अधिकृत परिसमापक व अन्य विक्री उद्घोषणेची जमाबंदी करण्यासाठी सूचना

१. अधिकृत परिसमापक, मे. बसंत अलॉईज स्टील लि. चे, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, ५ वा मजला, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१

फ्लॅट क्र. १, २ रा मजला, लेपापेयाँड, माऊंट मेरी रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई - ४०००५०

३. दी युनियन बँक ऑफ इंडिया

युनियन बँक भवन, २३९, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई - ४०००२१. ज्याअर्थी, रु. १२,८३,२४,५४१.०० (रुपये बारा कोटी त्र्याऐंशी लाख चोवीस हजार पाचशे एकेचाळीस मात्र) व्याज आणि खर्च अशी रक्कम

अर्जदार बँकेला प्रदान करण्यासाठी सन्माननीय पीठासीन अधिकारी यांनी मूळ अर्ज क्र. ६७३ सन २००० मध्ये वसुली प्रमाणपत्र क्र. ५३६ सन २००४ जारी ज्याअर्थी तुम्ही रक्कमेचे प्रदान केले नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील मिळकत जप्त करून तिच्या विक्रीचे आदेश दिले तुम्हाला याद्वारे कळविण्यांत येते की, विक्रीची उद्घोषणा काढण्यासाठी आणि तिच्या अटींची जमाबंदी करण्यासाठी १७.०५.२०२१ ही तारीख ठरवली

आहे. याद्वारे तुम्हाला उद्घोषणेच्या अटींच्या जमाबंदीत सहभागी होऊन सदर मिळकती किंवा त्याच्या कोणत्याही हिश्श्याशी निगडित कोणतेही भार, बोजे, दावे किंवा मागण्या असल्यास त्या निम्नस्वाक्षरीकारांच्या निदर्शनास आणून देण्यास सांगण्यांत येते.

८,१०० चौरस मीटर्स मोजमापित तारापुर एमआयडीसी (रेसिडेन्शीअल एरिया) गाव सालवाड, तालुका पालघर, जिल्हा ठाणे येथे स्थित प्लॉट क्र. आरसी

– ३६ धारक ती सर्व अखंड जमीन आणि पुढीलप्रमाणे सीमाबद्ध

पूर्वेस किंवा त्या दिशेने ः प्लॉट क्र. आरसी/३७ पश्चिमेस किंवा त्या दिशेने

उत्तरेस किंवा त्या दिशेने ः प्लॉट क्र. आरसी-३५/८ व आरसी-३५/७

दक्षिणेस किंवा त्या दिशेने माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने मुंबई येथे ह्या २७ एप्रिल, २०२१ रोजी दिले



(आशु कुमार) वसुली अधिकारी कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. ।, मुंबई

निशाणी क्र. : ३५३

...प्रमाणपत्र धारक

...प्रमाणपत्र कर्जदार

पढील तारीख : १७.०५.२०२१

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई येथील खंडपीठा समोर कंपनी योजना अर्ज सीए (सीएए) ११४७/एमबी/२०२०

कंपनी योजना याचिका सीपी (सीएए) ५९/एमबी/२०२१ कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणांत

> कंपनी अधिनियम, २०१३ ची कलमे २३०-२३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या अन्य संबंधित तरतुदींन्वये याचिकेच्या प्रकरणांत;

ताज सॅटस् एअर केटरींग लिमिटेड (सीआयएन : यु५५२० ४एमएच२००१पीएलसी१३३१७७), कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी असून जीचे गेंदणीकृत कार्यालय मांडलिक हाऊस, मांडलिक रोड, मुंबई ४००००१, महाराष्ट्र येथे आहे च्या प्रकरणांत

ताज मद्रास फ्लाईट किचन प्रायव्हेट लिमिटेड आणि ताज सॅटस् एअर केटरींग लिमिटेड दरम्यानच्या अंतर्लयनाने विलिनिकरणाच्या माध्यमातून एकत्रिकरणाच्या योजनेच्या प्रकरणांत.

ताज सॅटस् एअर बेल्टरींग लिमिटेड (सीआयएन: यू५५२०४एमएच२००१पीएलसी१३३१७७) ही कंपनी कंपनी अधिनियम १९५६ अंतर्गत स्थापित एक

कंपनी असून जीचे नोंदणीकृत कार्यालय मांडलिक हाऊस, ... याचिकाकर्ती कंपनी / हस्तांतरिती कंपनी मांडलिक रोड, मुंबई ४००००१, महाराष्ट्र येथे आहे

याचिकेच्या सुनावणीची सुचना

याद्वारे सुचना देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलमे २३०-२३२ अंतर्गत ताज मद्रास फ्लाईट किचन प्रायव्हेट लिमिटेड (**"एकत्र होणारी कंपनी"**) आणि ताज सॅटस् एअर केटरींग लिमिटेड ("**याचिकाकर्ती कंपनी"**) यांच्यातील अंतर्लयनाने विलिनीकरणाच्या माध्यमातुन एकत्रिकरणाच्या योजनेला मंजरी मिळवण्यासाठी एक कंपनी योजना याचिका ३ मार्च, २०२१ रोजी याचिकाकर्त्या कंपनीने नामदार राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ ("नामदार न्यायाधिकरण")समोर सादर केली. सदर याचिकेला नामदार न्यायाधिकरणाने १५ एपिल, २०२१ रोजी नोंदवून घेतले आणि त्यावर ३ जून, २०२१ रोजी स. १०.३० (१०३० वा) किंवा त्यानंतर लगेच सनावणी घेण्याचे ठरले आहे.

जर कोणताही संबंधित व्यक्ति सदर याचिकेला समर्थन देण्यास किंवा विरोध करण्यास इच्छक असेल तर त्याने / तिने नामदार न्यायाधिकरण आणि याचिकाकर्त्या कंपनीचे वकीलांना (खाली दिलेल्या त्यांच्या पत्यावर) त्यांच्या हेतुविषयीची सूचना त्यांच्या/तिच्या किंवा त्यांच्या / तिच्या विकलांच्या सहीने त्यांच्या / तिच्या नाव आणि पत्त्यासह सदर याचिकेच्या अंतिम सुनावणीसाठी निर्धारित तारखेपूर्वी किमान २ (दोन) दिवस अगोदर नामदार न्यायाधिकरण आणि याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलांकडे पोहोचेल अशा बेताने पाठवावी. अशी संबंधित व्यक्ती सदर याचिकेला कुठे विरोध करू इच्छिते, त्याच्या/तिच्या विरोधाची कारणे किंवा त्याच्या/तिच्या प्रतिज्ञापत्राची एक प्रत सुचनेसोबत

सदर याचिकेची एक प्रत ती पाहिजे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यासाठी विहित आकारांचे प्रदान केल्यावर याचिकाकर्त्या कंपनीच्या विकलांकड्न याचिकेच्या सुनावणीसाठी निर्धारित तारखेपुर्वी किमान २ (दोन) दिवस अगोदर कोणत्याही कामाच्या दिवशी (शनिवार,

रविवार आणि सार्वजनिक सुद्री सोड्न) स. ११.०० व सं. ४.०० दरम्यान मिळ् शकेल.

दिनांक ०१ में, २०२१. सही/-

आदर्श सक्सेना

मे. सीरिल अमरचंद मंगलदास साठी ॲडव्होकेटस ॲंड सॉलिसीटर्स

५वा मजला, पेनिन्सुला चेंबर्स पेनिन्सुला कॉपेरिट पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३

दू. : ०२२ २४९६४४५५, ईमेल : cam.mumbai@cyrilshroff.com

याचिकाकर्ती कंपनी साठी वकील